Trade sees cotton area up by 10-15% in North Rapeseed meal boosts India's

Seed firms say acreage may not rise as growers face water, weather problems

VISHWANATH KULKARNI

Bengaluru, May 18

The area under cotton is seen expanding in North India during the current kharif season, mainly in Haryana and Rajasthan. The trade expects the area to increase by 10-15 per

However, seed companies such as Rasi Seeds and Crystal Crop Protection Ltd among others don't see any major increase in the area in the North as farmers have faced challenges in water availability in parts of Rajasthan and Punjab. The heat wave has affected germination in some areas, while fears of pink bollworm attack have also gripped growers.

Sowing to extend

Traditionally, the sowing window for cotton in North India is between mid-April and mid-May. This year, the sowing season is seen extending till mid-June as farmers, lured by surging prices, are likely to bring more area under the natural fibre crop. "The trend in cotton sowing has been good so far and we expect the area to increase by 10-15 per cent," said Mukesh Tayal, President, Indian Cotton Association Ltd (ICAL), the apex trade body in the region.

"As on date, sowing has been complete on 75-80 per cent of the area. I expect cotton would be sown by May 30 and some area to be covered by mid-June. We have lot of cotton sown on time this year," Tayal said.

The latest State-specific cotton sowing data for the season was not available. In the 2021-22 kharif season, cotton was planted on 6.88 lakh hectares (lh) in Haryana, 3.03 lh in Punjab and 7.08 lh in Rajasthan. Total cotton area in North stood at 17 lh in 2021-22. Atul Ganatra,



A farmer inspects his cotton farm affected by lack of water at Gharsana district in Rajasthan (file photo)

President, Cotton Association of India, expects sowing to be done in around 20 lh in the North this year.

Seed firms skeptic

While the trade expects area under the fibre to go up in North, seed companies are not bullish about the prospects in the

"North is okay as far as we are concerned as there is bit of growth in sales. However, it looks like there is no expected increase in acreage, especially Punjab and Haryana, while there is some growth in Rajasthan. Overall, there is no growth in acreage in North this year," said M Ramasami, Founder, Rasi Seeds Pvt Ltd, the largest cotton seed company in the country. "Farmers are not keen to ex-

pand cotton area in Punjab and Haryana as last year there was a heavy attack of pink bollworm. For the first time, farmers faced pink bollworm attack in these States and the damage is still fresh in their memory. Ramasami said.

Ankur Aggarwal, Managing Director, Crystal Crop Protection Ltd, said the seed purchases

by 15-20 per cent over last year and staggered due to reduced water availability and dry spells.

Bhagirath Chaudhary, Founder Director, South Asia Biotechnology Centre, Jodhpur said: "Farmers are increasing cotton area in Rajasthan, where there has been a major concern with the availability of quality Bt cotton hybrid seeds and selling of unapproved and lowquality seeds by fly-by-night operators. Another big concern is the supply of electricity for ground water irrigation for sowing across Rajasthan and the timely release of canal water in Ganganagar and Hanumangarh north-west Rajasthan."

Further, Chaudhary said induced by high market price, cotton adaptability and growing ginning industry, Rajasthan is emerging as a major cotton producer in the northern zone. The area under the fibre crop has expanded in the last 2-3 years, he

oilmeal exports in April by 10%

But the country is outpriced in soyameal market

An increase in the export of rapeseed meal helped India register nearly 10 per cent growth in the total export of oilmeals in April.

According to the Solvent Extractors' Association of India (SEA), the country exported 3.33 lakh tonnes (lt) of oilmeals during April, against 3.03 lt in the corresponding period a year ago, recording a growth of 9.96 per cent in the first month of the current fiscal.

Executive Director of SEA, BV Mehta, attributed the growth in oilmeals export to the increase in the export of rapeseed meal during the period. The country exported 2.29 lt of rapeseed meal during April 2022 against



93,984 tonnes in March 2022 an increase of 143.87 per cent. The country exported 1.77 lt in April 2021-22.

Set to perform well

He said the export of rapeseed meal is likely to be higher during the current fiscal 2022-23 due to higher crushing and solvent extraction of rapeseed

India is likely to be the competitive supplier to South Korea, Vietnam, Thailand and other Far East countries, he said. Overall export of oilmeals during 2022-23 is likely to be lower. He said India is outpriced in the international soyabean meal market. Sovabean meal export ex-Kandla is quoted at \$730 a tonne against \$505 a tonne for Brazil-origin and \$510 a tonne for Argentinaorigin (ex-Rotterdam).

S Korea, major importer

Export of oilmeals dropped to 23.8 lt in 2021-22 from 36.8 lt in 2020-21. In terms of value, the earnings went down to ₹5,600 crore in 2021-22 as against ₹8,900 crore in 2020-21, a 37 per

During April, South Korea imported 1.42 lt (1.15 lt) of oilmeals. This included 1.27 lt of rapeseed meal, 10,202 tonnes of castorseed meal, and 4,324 tonnes of soyabean meal.

Vietnam imported 62,979 tonnes (38,038 tonnes) of oilmeals, including 37,095 tonnes of ricebran extraction, 25,063 tonnes of rapeseed meal, and 821 tonnes of soyabean meal.

MCX copper: Hold short positions, add more if it rises

Strong

resistance

could cap

COMMODITY CALL

GURUMURTHY K

BL Research Buréa The copper futures contract on the Multi Commodity Exchange (MCX) broke below ₹750 per kg in line with our expectation. But the fall did not sustain.

The contract made a low of ₹738 last Friday and has re-

bounded. However, the broader view re mains bearish. The contract made a high of ₹770 and is declining again. It is currently trading at ₹761 per kg. Strong resist-

ance at ₹777-780 can cap the upside. We expect the contract to reverse lower again and fall to ₹740 and ₹730. A decisive break below ₹730 will trigger a fresh fall to ₹710-700 and even lower.

Hold on to the shorts we had recommended last week at ₹762. Accumulate shorts on a rise to ₹770. Retain last week's trading strategy. Keep the stop-loss at ₹791 and trail it down to ₹748 when the contract falls to ₹732. Move the stop-loss down to ₹728 as soon as the contract touches ₹721 on the downside. Book

The bearish view will be negated only if the contract breaks above ₹780 decisively. at ₹777-780 Such a break will then open the doors for a fresh rally to ₹800-815. But that looks less

likely now as the contract seems to be losing strength. The recent fall over the last couple of months gives an early sign of a trend reversal. A strong fall below ₹700 will confirm the same.

Heavy rain lashes Kerala, N-E as monsoon marches over Bay

IMD sees stage being set for advance into the South Arabian Sea in next 2-3 days

VINSON KURIAN

The continued march of the monsoon across the expanse of the Bay of Bengal waters is resonating well with the faroff South and the North-East where its two arms - from the Arabian Sea and the Bay - will eventually make an onset.

Isolated heavy to very heavy rainfall with extremely heavy falls fell over Kerala and Meghalaya during the 24 hours ending on Wednesday morning.

Short-to-medium outlook It was heavy to very heavy over Assam, south interior Karnataka and Tamil Nadu

and heavy over Arunachal


Pradesh, Tripura and Ray-

alaseema. The US National Centres for Environmental Prediction expects the Kerala coast to stay active during May 18-26 during when India Meteorological Department (IMD) expects the monsoon to set in over Kerala.

The rains may propagate further North along the coast to Konkan until June 3 though the North Peninsula (interior Maharashtra and parts of south Madhya Pradesh) may stay relatively dry.

Likely western disturbance activity will keep the North and East cool (except Rajasthan and Punjab) during this period.

Progress in Arabian Sea The IMD said in an update on Wednesday that conditions



Kerala and its neighbourhood will see heavy rainfall and extremely heavy falls (in red) as a cyclonic circulation is anchored over north Tamil Nadu www.meteologix.com/in

are becoming favourable for further advance of the monsoon into more parts of the South and Central Bay and

parts of south Arabian Sea (closer to Kerala) during two-three days. A cyclonic circulation lies over north typical pre-monsoon trough runs from Central Madhya Pradesh into it, drawing in moist south-westerlies and easterlies from the Arabian Sea and the Bay. Fairly widespread to wide-

interior Tamil Nadu while a

spread light to moderate rain, thunderstorms, lightning and gusty winds will continue to lash Kerala, Mahe, Tamil Nadu, Karnataka, Lakshadweep and Rayalaseema for next five days.

Red and Orange alerts

Red and orange alerts were declared over Kerala and Mahe on Wednesday with more heavy to very heavy falls forecast on Thursday.

Similar conditions will pan out over coastal and south interior Karnataka as well on Thursday. This is after extremely heavy rain pulverised isolated places over Kerala, Mahe, coastal south Karnataka on Wednesday while it was isolated over Lakshadweep.

To the North, strong south-westerly winds from the Bay towards the North-East and adjoining East India, and an East-West trough from north-west Rajasthan to west Assam will bring fairly widespread to wide spread light to moderate rain with isolated heavy to very heavy falls over Assam, Meghalaya and hills of West Bengal and Sikkim during next five days.

Isolated to scattered light rainfall with isolated thunderstorms, lightning and gusty winds is likely over Bihar, Jharkhand, plains of West Bengal and Odisha dur-

With Covid uncertainty in China, Indian seafood shippers turn to Thailand, Vietnam

V SAJEEV KUMAR

Covid-related uncertainties in China appear to have prompted Indian seafood exporters to focus on Thailand and Vietnam, which were major export destinations earlier.

China is the seafood shipments, importing 2.61.491 tonnes valued at ₹8,551 crore in FY22. Thailand and Vietnam imported marine products worth ₹2,000 crore and ₹2,237 crore, respectively, during the

Consignments held up

The unpredictability in the Chinese market, especially in the cities of Shanghai, Ningbo, and Nanjing in the western part, following stringent Covid-induced



The industry is looking at Gulf markets as the Indo-UAE trade

lockdown has affected the supply chain. There is concern over shipments despatched earlier, which are held up in ports for more than 30 days, said Alex K Ninan, president of Seafood Exporters Association of India -Kerala Region. Shipments have been delayed and reefer containers are unavailable as they are stranded in various Chinese

agreement will boost marine products exports

down in several markets, he said. Marine product exports to China were earlier rejected due to the alleged presence of Covid nucleic materials in cartons and

The likely cancellation of fu-

ture orders will hit many firms

that are already battling a slow-

containers. Meanwhile, Vietnam has started procuring Indian seafood on a limited scale, mainly for value

addition. "We have no other op tion than to push the products for other markets where the prices are comparatively lower," Ninan told BusinessLine. Thailand had banned Indian seafood after the detection of IMNV virus a few years ago; its authorities cision and talks are on, he said

Eyeing Gulf markets

"We are also looking at Gulf markets as the Indo-UAE trade agreement will boost marine products exports," Ninan said, adding that the slowing US market was another source of

Shaji Baby John of Kings Infra Venture said the focus on value addition by Indian companies has reduced the dependence on Chinese markets.

World Dairy Summit 2022 to showcase success stories of India's women empowerment

The annual flagship summit of the International Dairy Federation (IDF)-World Dairy Summit 2022 will be held in India for the first time since 1974 under the theme of "livelihood and

The first physical event post Covid by the IDF will be organised in New Delhi between

During a curtain-raiser event in New Delhi on Tuesday, Union Minister of State for Fisheries, Animal Husbandry and Dairying Sanjeev Kumar Balyan, said, "It is a matter of great delight that India has got the opportunity to host the World Dairy Summit after 48 years."

from over 40 countries would

participate in the summit. Caroline Emond, Director-General, IDF, said India's success story of women empowerment will be shared with the world through

World Dairy Summit. Piercristiano Brazzale, President of IDF, announced a new IDF be handed over on September 12 in 12 categories.

Meenesh Shah, Chairman, National Dairy Development Board (NDDB) and the Member Secretary of Indian National Committee of IDF, said the World Dairy Summit is significant to the

stakeholders in India. "Not only the farmers, but even the landless farmers are



ents to the rural people. And as the theme of the WDS is based on nutrition, we expect that participants from 40-45 countries and a large number of farmers to be part of the event."

Atul Chaturvedi, Secretary, Department of Animal Husbandry and Dairying, informed that India will get the benefit of experience of the International Dairy Federation and "the world leaders on dairy who will come to India and the country will benefit by learning from them what they do for the dairy sector and it will also be a great opportunity for India to showcase its achieve-

Gujarat State Petronet Limited

Regd Office: GSPC Bhavan, Sector-11, Gandhinagar-382010, Gujarat, India. Tel.: +91-79-23268500/700 Fax; +91-79-23238506 Website: www.gspcgroup.com

NOTICE INVITING TENDER

Gujarat State Petronet Limited (GSPL) is laying a gas grid, to facilitate gas transmission from supply points to demand centers. GSPL invites bids from reputed pipeline construction companies for following requirements vide "Single Stage,

Tender-1: Pipeline and Associated Works for Chhara LNG Connectivity Project (36" x 90 Km approx.) on EPC basis

Interested bidders can view/download details, viz. Bidding Schedule, Bid Qualification Criteria (BQC) and Tender Documents from https://gspl.nprocure.com. Details can also be viewed on GSPL Website (http://www.gspcgroup.com/GSPL/). Bidders can submit their bid through https://gspl.nprocure.com and all future announcemen related to this tender shall be published on https://gspl.nprocure.com only.

Date of tender upload on both websites: 19-05-2022 @ 15.00 hrs. IST

received at its discretion, without assigning any reasons whatsoeve FACT THE FERTILISERS AND CHEMICALS TRAVANCORE LIMITED (A Government of India Enterprise) Regd. Office: Eloor Corporate Materials, FACT-PD Administrative Building, Udyogamandal, Koch Kerala - 683 501, Tel: 0484-2568674/ 2568123, http://www.fact.co.in

GSPL reserves the right to cancel and/or after bidding process at any stage without

assigning any reason. GSPL also reserves the right to reject any or all of the bids

E-mail: anand.s@factltd.com/jayakumarp@factltd.com NOTICE INVITING e-TENDERS

Online competitive two bid tenders are invited for the following works throug www.eprocure.gov.in

Painting of plant structures, pipe lines, vessels, tanks, equipment, gratings pipe racks etc. and other connected structures at Pollution control and Offsite areas in FACT Petro-UC

Tender No: 05066/2022-2023/E25443, e-tender ID: 2022_FACT_689429_1 Last date & time for submission of above bids: 08.06.2022 at 11.00 hrs. The complete bidding process will be online (e-tendering) only. All the notifications, Time extension, Corrigendum, Addendum etc. if any, regarding this tender hereafter will be hosted in fact.co.in/CPP Portal (eprocure.gov.in)

and will not be published in newspapers.

GMR Infrastructure Limited

SL No. Particulars Net loss for the period from continuing operations (108.19) 67.32 230.52 (376.35) (1,529.58) rections for the person from communing operations (before Tax and Exceptional Items)

Net loss for the period before Tax from continuing operations (after Exceptional Items)

Net loss for the period after Tax from continuing operations. 67.32 (128.95) 58.40 274.98 (752.31) (379.08) (2,184.51) (573.74) (998.34)(128.95) (515.34) (723.36) (1,131,39) (3,427,77) (1,587,48) (3,230.13) 603.59 603.59 lotal comprehensive income for the period (472.50) 603.59 (547.56) 603.59 8 Equity share capital

9 Earnings per share (of ₹ 1/- each) (for continuing and discontinued operations) Basic & Diluted (in ₹) (1.31) (1.70) (0.24)(1.04)

SL		Quarter ended			Years	ended
	Particulars	Mar 31, 2022	Dec 31, 2021	Mar 31, 2021	Mar 31, 2022	Mar 31, 2021
No.		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
1	Total income from operations	29.12	8.93	1.37	40.06	8.27
2	Net loss for the period from continuing operations (before Tax and Exceptional Items)	(23.16)	- (16.09)	(26.34)	(83.80)	(103.52)
3	Net loss for the period before Tax from continuing operations (after Exceptional items)	(39.95)	(16,09)	(2.47)	(100.59)	(116.58)
4	Net loss for the period after Tax from continuing operations (after Exceptional items)	(98.67)	(16,09)	(2.47)	(159.31)	(116.58)
5	Net (loss)/ profit for the period after Tax from discontinued operations		(690.14)	(400.13)	(150.47)	(1,165.40)
6	Net loss for the period after Tax from continuing and discontinued operations (4+5)	(98.67)	(706.23)	(402.60)	(309.78)	(1,281.98)
7	Total comprehensive income for the period	1,184.28	(60.11)	699.69	1,421.51	(2,397.92)
8	Equity share capital	603.59	603.59	603.59	603.59	603.59
9	Earnings per share (of ₹ 1/- each) (for continuing and discontinued operations) Basic & Diluted (in ₹)	(0.16)	(1.17)	(0.66)	(0.51)	(2.12)

The audited consolidated and standalone financial results of the Company is weesse www.gmgroup.ii.

The audited consolidated and standalone financial results of the Company for the quarter and year ended. March 31, 2022 have been reviewed by the Audit Committee at their meeting held on May 17, 2022 and approved by the Board of Directors in their meeting held on May 17, 2022. For and on behalf of the Board of Directors

September 12 and 15.

Dairy industry stakeholders

linked with dairy," Shah said. Commenting on the theme of the Summit "Livelihood and Nutrition", Shah said, "Milk and milk products play a very im-

ments in the dairy sector." Chaturvedi is also the Chairman of the IDF-Indian National

GMR Airports Limited GAL CAR AIRPORTS



Committee.

Times Internet Building, Second Floor, Plot No. 391, se-III, Gurugram, Haryana-122016 Particulars 31.03.2022 31.03.2021 31.03.2022 31.03.2021 Total Income from Operations
 Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or 15.87 (64.78)(81.91) (302.84) Extraordinary items)

Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)

Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/ or Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/ or Extraordinary items)
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))
Paid up Equity Share Capital (Face value of ₹ 10/- per share)
Other Equity (excludes gain on equity instruments designated at Fair Value through Other Comprehensive Income)
Securities Premium Account
Net worth [paid up equity share capital plus Other Equity (excluding gain on equity instruments designated at Fair Value through Other Comprehensive Income) (Refer Note 7) (257.74) 16.05 (90.73) (80.63) 2,370.54 1,860.64 (1,245.55) 1,406,67 1,406.57 1,406.67 1,406.67 1,122.76 1,187.31 1,122.76 1,187.31 968.68 968.68 968.68 968.68 Comprehensive income) (Refer Note 7)

Paid up Debt Capital/ Outstanding Debt (represents outstanding Non-Convertible Bonds (NCBs) & short term borrowings)

Outstanding Redeemable Preference Shares

Debt Equity Ratio (excluding gain on equity instruments designated at a city of the control o 3,634,25 3,060.43 3.634.25 3,060.43 Fair Value through Other Comprehensive Income) (Refer Note 8) (Loss)/ Earnings Per Share (EPS) (face value of ₹ 10 each per equity share] (EPS for the quarter not annualized) Notes to the audited financial results for the quarter/year ended March 31, 2022.

lienhed Jayox.

The figures for the current quarter ended March 31, 2022 are the balancing figures of the full financial year ended March 31, 2022 and the published unaudited year to date figure for the nine month period ended December 31, 2021.

The figures for the quarter ended March 31, 2021 are the balancing figures of the full financial year ended March 31, 2021 and the unpublished unaudited year to date figure for the nine month period ended December 31, 2020.

There is no impact on net profit/loss, totals comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in accounting policies. There is no exceptional and/or extraordinary items adjusted in the statement of profit and loss in accordance with Ind AS Rules.

There is no impaction Reserve. Debenture Recember Debt Service Coverage Ratio and interest Service reverage Ratio are not required to disclose as GMR Airports Limited is a Non-Banking Financial Company Non-Deposit (MBFC-ND, CIC-ND-S) registered with Reserve Bank of India.

Net worth (paid up equity share capital yius Other Equity (including gain on equity instruments designated at Yalue through Other Comprehensive income) as on March 31, 2022 is \$7,965-52 Cr (March 31, 2021; ₹7,591-57 Cr).

Debt Equity ratio represents (Borrowings/Shareholder's Funds is Equity shares pius Other Equity. Debt Equity including gain on

For and on behalf of the Board of Directors of Sd/-I. Prabhakara Rao (DIN:03482239)

Date : May 17, 2022 Executive Director
GMR GROUP – GAL/30/PREM ASSOCIATE

SHRIRAM ASSET MANAGEMENT COMPANY LIMITED

CIN: L65991MH1994PLC079874
Regd. Off.: 217, 2nd Floor, Swastik Chambers, Near Junction of S.T. & C.S.T. Road,

Email ID: srmf@shriramamc.in. Website: www.shriramamc.in

EXTRACT OF THE STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2022

				(Rupees in Lakhs)
SI. No.	Particulars	Quarter ended 31/03/2022	Year ended 31/03/2022	Quarter ended 31/03/2021
1	Total Income from Operations	102.53	489.28	187.64
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(85.24)	(67.25)	32.49
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(85.24)	(67.25)	32.49
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(166.33)	(155.60)	29.46
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(172.53)	(162.12)	31.22
6	Equity Share Capital	600.00	600.00	600.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year		(617.67)	
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)			
	1. Basic:	(2.88)	(2.70)	0.52
	2. Diluted:	(2.88)	(2.70)	0.52

Note: The above is an extract of the detailed Audited Financial Results for the Quarter and Year Ended March 31, 2022 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter and Year Ended Audited Financial Results are available on the website of BSE Limited www.bseindia.com and on the Company's website www.shriramamc.in.

By Order of the Board of Directors
FOR SHRIRAM ASSET MANAGEMENT COMPANY LIMITED

RAMAMURTHY VAIDYANATHAN

CHAIRMAN (DIN No.00221577)

GMR Infrastructure Limited

		Q	uarter ender	Year ended		
SL No.	Particulars	Mar 31, 2022	Dec 31, 2021	Mar 31, 2021	Mar 31, 2022	Mar 31, 202
1001		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
1	Total income from operations	1,386.96	1,437.84	1,697.71	4,959.16	3,996.74
2	Net loss for the period from continuing operations (before Tax and Exceptional Items)	(108.19)	67.32	230.52	(376.35)	(1,529.58)
3	Net loss for the period before Tax from continuing operations (after Exceptional Items)	(171.29)	67.32	230.52	(764.61)	(1,529.58)
4	Net loss for the period after Tax from continuing operations (after Exceptional Items)	(128.95)	58.40	274.98	(752.31)	(1,243.26)
5	Net (loss) / profit for the period after Tax from discontinued operations	-	(573.74)	(998.34)	(379.08)	(2,184.51)
6	Net loss for the period after Tax from continuing and discontinued operations (4+5)	(128.95)	(515.34)	(723.36)	(1,131.39)	(3,427.77)
7	Total comprehensive income for the period	(472.50)	(647.56)	(882.76)	(1,587.48)	(3,230.13)
8	Equity share capital	603.59	603.59	603.59	603.59	603.59
9	Earnings per share (of ₹ 1/- each) (for continuing and discontinued operations) Basic & Diluted (in ₹)	(0.24)	(1.04)	(1.31)	(1.70)	(4.64)

SL		Q	uarter ended		Year e	nded
Ala.	Particulars	Mar 31, 2022	Dec 31, 2021	Mar 31, 2021	Mar 31, 2022 I	Mar 31, 2021
no.		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
1	Total income from operations	29.12	8.93	1.37	40.06	8.27
2	Net loss for the period from continuing operations (before Tax and Exceptional Items)	(23.16)	(16.09)	(26.34)	(83.80)	(103.52)
3	Net loss for the period before Tax from continuing operations (after Exceptional Items)	(39.95)	(16.09)	(2.47)	(100.59)	(116.58)
4	Net loss for the period after Tax from continuing operations (after Exceptional Items)	(98.67)	(16.09)	(2.47)	(159.31)	(116.58)
5	Net (loss)/ profit for the period after Tax from discontinued operations	-	(690.14)	(400.13)	(150.47)	(1,165.40)
6	Net loss for the period after Tax from continuing and discontinued operations (4+5)	. (98.67)	(706.23)	(402.60)	(309.78)	(1,281.98)
7	Total comprehensive income for the period	1,184.28	(60.11)	699.69	1,421.51	(2.397.92)
8	Equity share capital	603.59	603.59	603.59	603.59	603.59
9	Earnings per share (of ₹ 1/- each) (for continuing and discontinued operations) Basic & Diluted (in ₹)	(0.16)	(1.17)	(0.66)	(0.51)	(2.12)

The above is an extract of the detailed format of quarterly/ annual financial results filled with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listin and other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly/ Annual Financial results are available on the websites of the stock exchange(s) (www.bseindia.com and www.nse-india.com) and on Company's website www.gmrgroup.in.

The audited consolidated and standalone financial results of the Company for the quarter and year ended. March 31, 2022 have been reviewed by the Audit Committee at their meeting held on May 17, 2022 and approved by the Board of Directors in their meeting held on May 17, 2022.

For and on behalf of the Board of Directors Grandhi Kiran Kumar

Datei-May 17, 2022

Date: May 18, 2022

Managing Director & CEO
GMR GROUP - GIL / 174 / PREM ASSOCIATES

410

TATA

TATA CONSULTANCY SERVICES LIMITED

२७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-व्होटींगची माहिती

याद्वारे स्चना देण्यांत येते की, कंपनीची सत्तावीसावा वार्षिक सर्वसाधारण समा (एजीएम) गुरुवार, ०९ जून, २०२२ रोजी दु ३.३० वा. एजीएमच्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्याकरिता व्हिडिओ कॉन्फरन्स ("व्हीसी")/अवर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स ("ओएव्हीएम") मार्फत होणार आहे

निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या अनुक्रमे ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२० आणि १३ जानेवारी, २०२१ दिनांकीत सर्क्युलर क्र. १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० आणि ०२/२०२१ (एकत्र उद्घेख 'एमसीए सर्क्युलर्स') आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने जारी केलेल्या अनुक्रमे दिनांक १२ मे, २०२०, १५ जानेवारी, २०२१ व १३ मे, २०२२ च्या सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/ सीआयआर/पी/२०२१/११ व सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ नुसार कंपनी/डिपॉझिटरीज कडे ज्यांचे ईमेल ॲड्रेसेस नॉदवले आहेत त्या सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मंगळवार, १८ मे, २०२२ रोजी आर्थिक वर्ष २०२१-२२ साठीच्या एकात्मिकृत वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना कंपनीने पाठवली आहे. ज्यांचे ईमेल पत्ता नींदणीकृत नाही अशा सभासदांना सुद्धा स्वेच्छेने एजीएमची सूचना सह संक्षिप्त एकात्मिकृत वार्षिक अहवाल २०२१–२२ च्या प्रत्यक्ष प्रति पाठवण्यात येत आहे.

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ सहवाचता वेळोवेळी सुधारित कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चा नियम २० आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ चे रेग्युलेशन ४४ आणि इन्स्टिट्युट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया ने जारी केलेल्या सर्वसाधारण सभावरील सेक्रेटरीयल स्टॅंडईस च्या अनुपालनांत सभासदांना नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ने पुरवलेल्या इलेक्ट्रॉनिक व्होटींग सिस्टीम (ई-व्होटींग) चा वापर करून एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या सर्व ठरावांवर त्यांची मते देण्याची सुविधा पुरवली आहे. सभासदांचे मतदान अधिकार गुरुवार, २ जून, २०२२ ('कट-ऑफ डेट') रोजीस कंपनीच्या भरणा केलेल्या समभाग भांडवलात त्यांनी धारण केलेल्या समभागांच्या प्रमाणात असतील

कंपनी तिच्या सर्व सभासदांना एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या सर्व ठरावांबर त्यांची मते देण्याकरिता रिमोट ई-व्होटींग सुविधा ('रिमोट ई-व्होटींग') पुरवत आहे. सभासदांकडे रिमोट ई-व्होटींग सुविधा वापरून किंवा एजीएम मध्ये ई-व्होटींग ने कोणत्याही ठरावांवर त्यांचे मत देण्याचा पर्याय आहे. रिमोट ई-व्होटींग/एजीएम मध्ये ई-व्होटींग साठी तपशिलवार प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत दिली आहे. रिमोट ई-व्होटींगचा कालावधी सोमवार, ६ जून, २०२२ रोजी (भाप्रवे स. ९.०० वा) सुरु होईल आणि बुधवार ८ जून, २०२२ रोजी (भाप्रवे सं. ५.०० वा.) संपेल. त्यानंतर एनएसडीएल कडून रिमोट ई-व्होटींग मॉड्युल निष्क्रिय केले जाईल. ज्या सभासदांनी एजीएम आधी ठरावावर रिमोट ई-व्होटींग द्वारा त्यांची मते दिली असतील ते व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम मध्ये हजर राह्/सहभागी होऊ शकतात परंतु ते पुन्हा अशा ठराबांबर त्यांची मते देण्यास हक्कदार नसतील.

प्रत्यक्ष स्वरुपात रोअर्स धारण करणारी कोणतीही व्यक्ती आणि सूचना पाठवल्यानंतर ज्यांनी कंपनीचे रोअर्स संपादित करून कंपनीचे सभासद बनलेल्या व कट-ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करणारे व्यक्ति व्यतिरिक्त भागधारक evoting@nsdl.co.in वर एक विनंती पाठवून एजीएम मध्ये हजर होण्यासाठी व त्याचे/तीचे मत देण्यासाठी लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकतात. तथापि, जर तो/ती रिमोट ई-व्होटींग साठी एनएसडीएल कडे आधीच नोंदणीकृत असेल तर तो/ती मत देण्याकरिता त्याचा/तिचा सध्याचा युजर आयडी आणि पासवर्ड वापरू शकतात.

इलेक्ट्रॉनिक स्वरुपात रोखे धारण करणारे आणि ज्यांनी सूचना पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित करून कंपनीचे सभासद बनले व कट-ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करत असतील ते वैयक्तिक भागधारक एजीएम च्या सूचनेतील पद्धत अनुसरू शकतात.

ई-व्होटींग प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी तपासणी अधिकारी म्हणून संचालक मंडळाने पारिख अँड असोसिएटस, व्यावसायिक कंपनी सेक्रेटरीज च्या पी.एन. पारिखें (सभासदत्व क्र. एफसीएस ३२७) आणि ते नसल्यास जिग्यासा वेद (सभासदत्व क्र. एफसीएस ६४८८) यांची नियुक्ती केली आहे.

रिमोट ई-व्होटींगशी संबंधित तपशिलांसाठी कृपया एजीएमची सूचना पाहा. रिमोट ई-व्होटींग संबंधात तुम्हाला काही चौकशी करायची असल्यास कृपया <u>www.evoting.nsdl.com</u> च्या डाऊनलोडस सेक्शन येथे उपलब्ध भागधारकांसाठी फ्रिक्वेंटली आस्वड क्वेश्चन्स (एफएक्युज) आणि ई-व्होटींग युजर मॅन्युअल बधावे.

रिमोट ई-व्होटींग आणि व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम मध्ये सामील होण्या संबंधातील चौकशीसाठी कृपया टोल फ्री क्र. १८००-१०२० ९९० आणि १८०० २२ ४४ ३० वर कॉल करा किंवा evoting@nsdl.co.in वर एक विनंती पाठवावी आणि amitv@nsdl.co.in वर अमित विशाल, असिस्टंट व्हाईस प्रोसिडेंट - एनएसडीएल शी किंवा sanjeevy@nsdl.co.in येथे संजीव यादव, असिस्टंट मॅनेजर - एनएसडीएल शी सुद्धा संपर्क साधू शकता.

एनएसडीएल आणि सीडीएसएल ह्या डिपॉझिटरी मार्फत लॉगीन शी संबंधित कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी डिमॅट स्वरुपात रोखे धारण

लॉगीन टाईप	हेल्पडेस्क तपशील
एनएसडीएल कडे धारण	evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून एनएसडीएल हेल्पडेस्क शी कृपया संपर्क साधा किंवा टोल
केलेले रोखे	फ्री क्र : १८०० १०२० ९९० आणि १८०० २२ ४४ ३० वर कॉल करा.
सीडीएसएल कडे धारण	helpdesk.evoting@cdslindla.com वर विनंती पाठवून सीडीएसएल हेल्पडेस्कशी कृपया संपर्क
केलेले रोखे	साघा किंवा ०२२-२३०५८७३८ किंवा ०२२-२३०५८५४२/४३ वर संपर्क साघा.

. सुचना एकात्मिकृत वार्षिक अहवाल २०२१-२२ आणि अन्य संबंधित तपशील कंपनीची वेबसाईट <u>www.tcs.com</u> येथे स्टॉक् एक्स्चेंजेस म्हणजेच बीएसई लिमिटेड आण नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड च्या वेबसाईटस अनुक्रमे www.bselndla.com आणि www.nseindla.com वर आणि एनएसडीएल वेबसाईट www.evoting.nsdl.com. वर उपलब्ध

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड साठी

प्रदीप मनोहर गायतोंडे

दिनांक : १८ मे, २०२२ नोंदणीकृत कार्यालय ९ वा मजला, निर्मल बिल्डिंग, नरिमन पॉईंट, मुंबई - ४०० ०२१

ठिकाण : मुंबई

कॉर्पोरेट आयडेन्टिटी नंबर (सीआयएन) : एल२२२१०एमएच१९९५पीएलसी०८४७८१

दूर : ९१ २२ ६७७८ ९५९५ इमेल : investor.relations@tcs.com, वेबसाईट : www.tcs.com

The spirit of Mumbai is now 93 years old!

FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in

🔯 कर्नाटका चँक लि.	सरफैसी ॲक्ट २००२ च्या कल १३(२) आणि (३) अन्यये नोर्ट		
असेट रिकायुरी मेरेबमेंट प्रेच, ररा मजता, ई मर्ताक, दी मेट्रोगीनंदन, प्लॉट क्र. सी २६ आणि २७, कांडा कुली कॉम्प्रोचस, बांडा (पूर्व), मुंबई-४०००५ र	कोन क्रमांक ०२२-२६५५२८०४/१६/१६ इ-मेल : mumbalarm@kdbank.com सीआपण्ड : L85110KA1924PLC00112		

१) भी. झाफी अहमद कुमर, भी. बखशीस अहमद पांचा मुलगा, राहतात येथे: प्लॉट क्र. २०२, करतुरी शस, प्लॉट क्र. १९३, सेक्टर-२१, नवी मृंबर्ग-४१०२०९. २) सी. नुसरत झाकी, औ. झाकी अहमद कुमर यांची पत्नी, राहतात येथे: फॉट ब्र. २०२, कानुरी निवास

र) सा. नुसरत झाका, आ. झाका अव्यन्त चुन्नर पाया परना, राहतात पचः १०८८ क्र. २०२, कल्नुरा निवास, प्लांट क्र. १३३, सेक्टर-१२, नवी मुंबई-१२०२६.
टर्म कार्न खाते क्र. ५२२००१८००१९५०१ क्र. ८.५० लाख तुम्हाला औ. झाकी अहमद कुमर आणि
तुम्हाला सी. नुसरत झाकी, कर्मदार म्हणून यांच्या नावे आगण्या नवी मुंबई-चेलरापुर शरखा येथे ही
११.०१.२०२१ रोजीपासून नॉन परकार्यिंग अंतेट्स म्हणून परावर्षित करवात आलेली आहेत. त्यावप्रमाणे सर्फती
अंकट अन्यये पात्रावर कारवार्ष सुरू करण्यात आली असून सिक्युरिटायहंग्रन और किन्यन्द्रश्वात अंति एवरावर्षा कर्मायानि अक्ति असून सिक्युरिटायहंग्रन और क्रम्म्यावर्षा कर्मायानि अस्ति अस्ति स्वर्णाया अस्ति असून सिक्युरिटायहंग्रन अपिकान्यावर्षा कर्मायानि अस्ति अस्ति अस्ति स्वर्णाया अस्ति स्वर्णाया अस्ति आपकृत आपका-पाकट्ट आपणा सवाबर १७.०३,१०३१ राजा तपातरवार माणा स्वना बजावपात आसता आहे. सदर माणा सुचना बजावपात आहेता आहे. सदर माणा सुचना आएका सर्वीड संस्टिये एवं अवस्थात अस्ति से अस्त ती प्राप्त झाल्याचे सूचनाहों को अपेवत होते. सबक, साफैसी अंवर २००२ मधील तत्तुद्दीम्मणे निर्देशित केलेलाचा प्रक्रियेनुसार आपनी सदर माणणी स्वन्तेतील मजकूर चा स्वनेद्वार प्रकाशित करत आहोत. एकूण दायित्व १६,०३,२०२२ रोजीस ठ. ७,२१,९४७,६५/ — च्यासह ०५.०३,२०२२ पासून परिणामांसह मासिक दराने पुढील व्याज है बैकिला सकबासकीत आहे. पुन्ताला चा पेपा प्रकाशनच्या तारावेपसून ६० दिवसांत सदरचा माणा कराचवा आहे. मालसन्तिचा संक्षिरत वर्णान: सिक्को ति. च्या हरीनपील आणि पनवेल च्या नीदणीकृत किन्हा आणि जन्

जिल्ह्यामधील प्लॉट क्र. ०१, सेक्टर ९, तळोबा-नोड, नहीं मुंबई, तालुका पनवेल, जि. रायणड वर स्थित दुर्गा ग्रीन पार्क क्या चाक्य्या नजल्यावरील रहिवाली फ्लॅट क्र. ५०१, मोजमापित अंदाजे ६६३.४३ थी.फूट घटई क्षेत्र (समाविद्यात एक.बी. डी.बी/टेरेस) थे सर्व ते घाग आणि विधाग. . कुपया बाची नींद प्यादी की, मी तारण घरको बैंकचा अधिकृत अधिकारी असून प्रकारनाच्या तारखेपासून ६० दिवसांच्या मुदरीत अथवा ही मुदर संवच्यापूर्वी जर आपण बिंकत रकमेचा भरणा केला नाहीत, तर उपरोद्वीवत

ादबाराज्या पुरावा अपया है। पुरा सर्व्यापुत्रा वर आपण वाचता रक्षमा माणा करता नाहात, तर उपराह्मावत तारणांबावत योग्य तो निर्णय पंत्राया अधिकार माड्याकडे आहे. पुढे, आपले लक्ष सदर कारवायच्या कल्म १३(८) पाकडेही आगडों येचू इच्छित असून, त्यातील तरतुरींनुसार तारण सोडवण्याची मुद्दत या माल्यासंख्या जाहीर लिलावाची नोटिस अथवा निविदांची नोटिस प्रसिद्ध होते, त्या तारखेयपैंतच असते, याची नोंद घ्याची.

स्थळ : मुंबई दिनांक : १७.०५.२०२२



नॉदणीकृत कार्यालय – डक्क्यु-३४ आणि ३४/१, एमआयडीसी, तळोजा, जिल्हा रायगढ, महाराष्ट्र (मारत) – ४१०१०८ कॉर्यो.: ६०१, प्रोक्झीमा, प्लॉट क्र. १९, सेक्टर- ३०ए, वाशी, नवी मुंबई- ४०० ७०५

खेबसाईट: www.sharonblo.com सीआयएन: एल२४११०एमएय१९८९पीएलसी०५२२५१ त्र.: ९१ २२ ६७९४४०००, फॅक्स: ९१ २२ ६७९४४००१, इंमेल: investor_complaints@sh

					(ह. लाखात
	THE STATE PLANTS OF THE	संपलेल	ी तिमाही	संपलेले वर्ष	
37.	तपशील	38/03/2022	38/03/2028	38/03/2029	38/03/2088
死.		लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिश्चित
3	प्रवर्तनातून एक्ण महसूल	8,900.84	8,640.05	\$6,639.88	१७,२८६.२२
~ ~	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तौदा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीपूर्वी) करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तौदा)	86.08	५६०,९७	१,७६७.४८	₹,¥ ० ¥.६६
	(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीपरचात)	80.08	५६०.९७	8,656.80	1,808.55
×	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/(तोटा) (करपरचात) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न करपश्चात समाविष्ट)	324,84	428,62	₹, ६२४.८३	\$,¥\$¢.¥0
4	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. २/- प्रत्येकी)		. ११५,११	229.22	११५,११
Ę	प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. २/- च्या) (अवार्षिकीकृत)		CONTROL		
	मूलभूत (रु.)	6.33	9.04	\$0.05	38.88

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲंग्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजकडे दाखल केलेल्या मार्च ३१, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्ष समाप्तीकरिता विश्तीय निष्कर्षाच्या तपशीलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. सदर वित्तीय निष्कषींचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंसची वेबसाईटस् www.nsaindia.com व www.bseindia.com आणि कंपनीची वेबसाईट

www.sharonbio.com बर उपलब्ध आहे.

कौशिक वॅनजी ठिकाणः मुंबई मुख्य कार्यकारी अधिकारी दिनांक: १७ मे. २०२२



आदित्य बिर्ला फॅशन ॲण्ड रिटेल लिमिटेड

[सीआयएन: L18101MH2007PLC233901]

नोंदणीकृत कार्यालयः पिरामृल अगस्त्य कॉर्पोरेट पार्क, बिल्डिंग 'ए', ४था आणि ५वा मजला, युनिट नं. ४०१, ४०३, ५०१, ५०२, एल.बी.एस. रोड, कुर्ला, मुंबई - ४०० ०७०.

दुरध्वनी क्र.: +९१ ८६५२९ ०५०००, फॅक्स: +९१ ८६५२९ ०५४००; ई-मेल: secretarial@abfrl.adityabirla.com; संकेतस्थळ: www.abfrl.com

३९ मार्च २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षाच्या लेखापरिक्षित एकत्रित वित्तिय निष्कर्षांचा सारांश

अनु. क्र.	वपशिल	३९ मार्च, २०२२ रोजी संप्रशेली तिनाही (लेखापरीक्षित)	३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	३१ मार्च, २०२१ रोजी संपजेली तिमाही (लेखापरीक्षित)	३९ मार्च, २०२२ रोजी संप्रतेले वर्ष (लेखापरीक्षित)	३९ मार्च, २०२९ रोजी संपलेले वर्ष (लेखापरीक्षित)
9.	कामकाजापासून उत्पन्न	2,767.63	2,960.90	9,629.46	6,936.22	4,286.93
2.	कालावधीसाठी निब्बळ नफा/(तोटा) (कर आणि अपवादात्मक बाबी यांच्यापूर्वी)	88.53	268,84	(929.40)	(988.93)	(८३७.५४)
3.	कालावधीसाठी करपूर्व निव्यळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबी यांच्यानंतर)	88.63	268,84	(979.40)	(988.93)	(८३७,५४)
8.	कालावधीसाठी करोपरान्त निव्वळ नफा/(तोटा) आणि अपवादात्मक बाबी यांच्यानंतर	39.90	998.60	(984.८६)	(996.36)	(00,38,00)
۹,	कालावधीसाठी संपूर्ण सर्वसमावेशक उत्पन्न [कालावधीसाठी (करोपरान्त) गफा/ (तोटा) आणि (करोपरान्त) इतर सर्वसमावेशक उत्पन्न यांच्या समावेशासह]	33.44	. 990.99	(992.33)	(998.39)	(७३४.१९)
ξ,	समभाग मांडवल	936.29	934.08	994.04	936.38	894.04
0,	इतर सममाग (सममाग सस्पॅन्स व्यतिरिक्त)	Curins furnished ST	A STATE OF THE STATE OF		9,634,09	9,026.02
4.	निव्वळ मूल्य (नॉन कंट्रोलिंग व्याज व्यतिरिक्त)	WATER STREET			2,663.32	2,583.99
٤.	भरणा झालेले ऋण मांडवल/धकबाकी ऋण	. DE STREET, S			9,946.98	9,048.96
0,	उर्वरित परिवर्तनीय प्राधान्यता सन्त्राम	a divinitim	The first of the same	carran-rescribes		PAGE TO THE
٩.	ऋण सम्भाग गुणोत्तर [®]	0,98		0,22	0,98	0.23
٦.	प्रती (प्रत्येकी ₹१०/-)च्या सनमागासाठी सातत्वपूर्ण आणि सातत्वपूर्ण नसणारे कामकाज योध्यासाठी) (ग्राषिककृत न केलेले) उत्पन्न	4.00000000	Bur asardı Bard			AND STREET
90	१. मूलमूत (र मध्ये):	0,80	2,03	(9.40)	(9,96)	(८.२३)
6	२. सौम्यीकृत (१ मध्ये):	0,80	3.03	(9.40)	(9.96)	(6.23)
3.	ऋण सेवा संरक्षण गुणोत्तर*	2.43	£.43	(0,24)	0.08	(0.59)
8.	व्याज सेवा संरक्षण गुणोत्तर*	2.94	6.30	(0,44)	. 0.98	(9.63)

'स्वतंत्र आधिक परिणानांवर आधारित

ए) बरील स्वतंत्र आणि एकत्रित वितिय निष्कर्षांचा लेखासमितीने आढावा घेतला असून त्यांची शिफारस केली आहे आणि संचालक मंडळाने आपल्या १८ में, २०२२ रोजी घेठलेल्या समेमध्ये त्यांचा मंजुरी दिली आहे.

बी) उपकंपन्यावर मिळविलेला ताबा ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही दरम्यान कंपनीने (सब्यासाची कलकता एलएलपी, २४ फेहुवारी, २०२१ पासून प्रमावी आणि इन्डिव्हिनिटी क्लोटिंग रिटेल प्रावरहेट लिमिटेङ, २६ मार्च, २०२१ पासून प्रमाणी) आणि संयुक्त प्रकल्प (गुडब्कू फॅशन प्रायखेट लिमिटेड, १९ मार्च, २०२१ पासून प्रमाणी). ३१ मार्च, २०२१ संपलेल्या तिमाही व वर्षांच्या एकत्रित विसीव निष्कर्यांची तुलना ३१ मार्च, २०२१ पोजी संपलेल्या तिमाही व वर्षाच्या बरोबर होऊ शकत नाही.

कंपनी बाबींच्या मंत्रालयाने 'कोविड-१९ संबंधित माडे सवलती' ह्या संदर्भात १ एप्रिल, २०२० पासून अथवा त्यानंतरच्या कालावधीसाठी प्रभावी असनाऱ्या व्यवहार्य सूचनांचा अंतर्भाव करून आयर्जडी एएस ११६ - लिजेस यांच्यानध्ये दुकस्ती करणारी एक अधिसूचना दिनांकीत २४ जुलै, २०२० जाहीर केली आहे आणि आफल्या अधिसूचना दिनांकीत १८ जून, २०२१ अन्वये तिचा व्यवहार्य वापर ३० जून, २०२२ पर्यंत वादविता आहे. समूहार्ने ही व्यवहार्य सूचना । एप्रिल, २०२० पासून प्रभावी होईल अशा रोतीने लागू केली आहे. समूहाला भाडेखाचीबाबत उपलब्ध असलेल्या मर्यादेचर्यंत विनाशती माडेखवलाचिया रकमेची घरपाई मिळाली आहे आणि त्याची उर्वरीत रतकम पुढीलप्रमाणे 'इतर उत्पन्न'' खाली सादर करण्यात आली आहे.

अनु.			संपलेली तिमाही	संपलेले वर्ष		
页.	तपशिल	३१ मार्च, २०२२ रोजी (संखापरीक्षित)	३१ डिसेंबर, २०२१ गोणी (अलेखापरीक्षित)	३१ मार्च, २०२१ रोजी (लेखापरीक्षित)	३९ मार्च, २०२२ रोजी (लेखापरीक्षित)	३१ मार्च, २०२१ रोजी (संखापरीक्षित)
9.	भाडेखर्चाबाबत उपलब्ध मर्यादेपर्यंत भाडेखर्चाची भरपाई	२२.१६	48.63	96.82	298.96	383.00
٦.	कालावधी पलीकडे वरील रकमेत समाविष्ट भाडे सवलत		2.59			0.80

ए) मंजुरी: २७ में, २०२० रोजी मंडळाने चाईट्स इश्यूद्वारे निधी जमारण्यास मंजुरी दिली आहे. २५ जून, २०२० रोजी याने पुढे नोंदणी दिनांक म्हणजेच १ जुलै, २०२० नुसार मात्र सममाग धारकांनी धारणा केलेल्या प्रत्येक ७७ वर्तमान पूर्ण भरणा झालेल्या समभागांसाठी ९ आख्रुएसच्या प्रमाणात एकंदर १९९५,१२ कोटी एवढी बेरीज होजारे, (१९०० प्रती आख्रुएस प्रिमियमच्या समावेशासह) प्रत्येक शईट्स इक्रिटी शेअर्ससाठी १९१० या किंगतीन दर्शनी यून्य प्रत्येकी १९० ('आखएस') असणान्या १,०४,६५,६१३ एवळ्या समभागांच्या सादरीकरणास मान्यता मिळाली आहे. बी) अंगलबजावणी: ज्या पात अर्जदारांनी (१५० प्रिमियमध्या समावेशासह) १५५ प्रती आवशूप्त एवढी अर्जाची रककम भरणा केली असेल त्यांना अंशतः भरणा झालेले सममाग या स्वरूपात दर्शनी मूल्य प्रत्येकी १९० असणाऱ्या ९,०२,७७,०४२ आरङ्ग्स एवळ्या सममागांचे २८ जुलै, २०२० रोजी वाटप केले होते. नियामक/इतर मंजूरी किल्वक असल्यामुळे ९,८८,६५९ आच्छ्यसचे बाटप तात्पुस्ते स्थिगित टेक्प्यात आले आहे. सी) फर्स्ट कॉल: ११ जानेवारी, २०२१ रोजी (१२५ एवढ्या प्रिमियमध्या समावेशासह) १२७.५० प्रती पीपीएस एवढ्या 'फर्स्ट कॉल: ११ जानेवारी, २०२१ रोजी (१२५ एवढ्या प्रिमियमध्या समावेशासह) १२७.५० प्रती पीपीएस एवढ्या 'फर्स्ट कॉल: ११ जानेवारी, २०२१ रोजी (१२५ एवढ्या प्रिमियमध्या समावेशासह) ८,९९,०९,५०० पीपीएस एववयासाठी लागू होणारी रक्कम यशस्वीरीत्या प्राप्त झाली आहे. आर्टिकल्स ऑफ असोसिएशन आणि लेटर ऑफ ऑफर (दिनांकीत २८ जून, २०२०) ('एलओएफ') अनुसार परणा न झाल्यामुळे ३,६७,५४२ पीपीएस जार करण्यात आले. डी) फायनल कॉल. ५ जुलै, २०२९ रोजी (१२५ एवळ्या प्रिमियमध्या समावेशासह) १२७.५० प्रती पीपीएस एवळ्या फायनल कॉल मनीची रक्कम मागविष्यात आली आणि घरणा क १९ जुलै, २०२१ रोजी समाप्ते झाला. कंपनीने देव असलेली रक्कम अध्यप भरणा न करणाऱ्या समभागधारकांना कंपनीने 'रिमाइंडर कम फोरफिवर' नोटीस पाठविली असून २८ फेडूबारी, २०२२ पर्यंतची मुदत दिली होती. हा कालावधी आता ३१ में, २०२२ पर्यंत आपखी जास्त वाढ्यून देण्यात आला आहे. ह) जारी रह करके: १ सप्टेंबर, २०२१ रोजी संचालक मंडळाने आधी जम केलेल्या ३,६७,५४२ एवळ्या अंशतः परचा झालेल्या सम्मामांना ('वीपीएस') माफी देण्यास मंजुरी दिली आहे. कंपनीकडे २,८०,५०४ पीपीएसचे पैसे आलेले आहेत आणि कंपनीने उर्बरीत चागधारकांसाठी ३१ में, २०२२ पर्यंतचा अधिक बेळ दिलेला आहे. एक) एलओएक मध्ये नमूद केलेल्या उदिहांपासून राईट्स इस्यूच्या उत्पन्नाच्या वापरामध्ये कोणत्याही प्रकारचा फेरफार/बदल करण्यात आलेला नाही. जी) उपरोत्लेखित राईट्स इस्यूच्या संदर्भातील बोनसच्या घटकासाठी आधीच्या संबंधित कालावधीच्या प्रती सम्पाग मूलभूत व सीम्यीकृत. मिळकतीचे पुर्ननिवेदन हे आयएनडी एरस ३३ अनुसार करण्यात आले आहे.

इ) १४ डिसेंबर २०२१ रोजी संचालक मंडळाने भारतीय बाजारपेठ आणि इतर एशियन देशांसाठी जांगतिक ब्रॅंग्ड 'रिबॉक' थे संपूर्ण ऑनलाईन आणि ऑफलाईन अधिकार तांच्यात येणे आणि इन्वरंन्टरी, वर्तमान मालमता/देणी यांच्या समावेशसर्ह 'रिबॉक इंडिया कंपनी' यांची विशिष्ट मालमता खरेदी करणे यासाठी अनुक्रमे लायसेन्सिंग अग्निमेन्ट आणि पर्चेस अग्निमेन्ट करून ताब्यात गेण्यास मंजुरी दिलेली आहे. 'रिबॉक' च्या जागतिक स्वामित्वाच्या हस्तांतरणाचा माग म्हणून ऑथेन्टिक ब्रॅंग्ड हुप, यूएस आणि अदिदास यांच्या दरस्यान अनेक करारांवर सह्या करण्यात आल्या. काही निश्चित करार आणि असल्यास, आवश्यक त्या वैधानिक मंजुरी यांच्यावर सह्या झाल्यानंतर हा आर्थिक व्यवहार कार्यस्त

एक) 'हाजन ऑफ मसाबा लाईफस्टाइल प्रायव्हेट लिमिटेड' ('एचएमएलपीएल') मधील बहुतांश हिश्श्यावर ताबा: १४ जानेवारी २०२२ रोजी संचालक मंडळाने सुस्यष्ट अंतिम करारांवर सह्या होजे, अंतिम करारांवर्ध नमूद करावयाच्या करारपूर्व समामीच्या शर्तीची पूर्वता आणि असल्यास, वैधानिक मान्यता यांच्या अधीन बाइविंग टर्म शीट करून एचएमएलपीएल मधील बहुतांश हिश्श्यावर ताबा मिळविज्यास मंजुरी दिली. एचएमएलपीएल हे 'मसाबा' या इंज्डच्या नावाखाली ॲपरल, नॉन-ऑपरल, खुटी ऑण्ड पर्सनल केअर आणि ऑसेसरी बिक्रिनेस चालवितात, संचालक मंडकाने १८ में, २०२२ रोजी घेतलेल्या त्यांच्या समेमध्ये कथित शतींची पूर्तता झाल्याची नींट घेतली आहे आणि अंतिम करारांवर सह्या करून ताबा घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या आवस्थक त्या कारवाईसाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांना अधिकार दिले आहेत, यानंतर एवएमएलपीएल मध्ये कंपनीचा ५२.४% एवढा हिस्सा असेल आणि कंपनीची उपकंपनी बनेल.

जी) समूहाने वर प्रसिद्ध केलेल्या विक्रिय निष्कर्षांमध्ये आढळून येणारा कोविठ-१९ चा परिणाम आलापर्यंत विचारात घेतला आहे, जनतेपैकी फार मोठ्या मागाचे झालेले लसीकरण आणि ह्या महामारीचा परिणामांमध्ये झालेली प्रगती विचारात मेकन व्यवस्थापनाने असा निर्धार केला आहे की समूहाच्या मविष्यातील कामकाजांबर कोविड-१९ चा फारसा काही परिणाम होण्याची शक्यता नाही. कोणत्याही युद्धील फेरबदलांची गरज निर्माण करणाऱ्या मविष्यातील आर्थिक

परिस्थितीमध्ये होऊ शकणाऱ्या कोणत्याही महत्त्वाच्या बदलांवर व्यवस्थापन बारकाईने देखरेख ठेवीत राहील. एव) सिक्युरीटीज् ॲंग्ड एक्स्वेज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशस्स ॲंग्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेप्युलेशस्त, २०१५च्या रेप्युलेशस्त ४७ नियमावलीनुसार महस्तपूर्ण स्वतंत्र विधिय निष्कर्षांची माहिती खाली देण्यात येत आहे.

अनु.		संपलेली तिमाही			संपलेले वर्ष	
큜.	तपशिल -		३৭ চিম্ব্রিং, ২০২৭ বাজী (अलेखायशीक्षित)			
٩.	<u> उलाढाल</u>	3,969.36	2,602.06	9,003,49	6,638,30	4,969.98
₹.	करपूर्व नफा/(तोटा)	€0.00	२५४.९६	(८९.३५)	(993.86)	(88.399)
3.	करोपरान्त नफा/(तोटा)	89.50	990.08	(938.88)	(८०,७०)	(889.88)

आय) कंपनीने स्टॉक एक्स्बेंजेच म्हणजेच www.bsoindia.com व www.nsoindia.com यांच्याकडे सादर केलेल्या स्वतंत्र विसिय निष्कार्यमध्ये सिक्युरीटीज् अँड एक्स्बेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टॉन ऑब्लीगेक्स अँड डिस्क्लोजर सिक्वायरमॅट्स), रेयुलेशस्स २०१५ च्या रेयुलेशन ५२(४) अन्वये पुरविणे आवश्यक असणारी माहिती उघड केली आहे.

ने) वर दिलेती माहिती ही सिक्युपीटीज् अँण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑस्क्लोशन्स अँण्ड डिस्क्लोजर पिक्वायरमेटत) रेय्युलेशन्त, २०१५ च्या रेय्युलेशन्त ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजेसकडे तादर कर्रण्यात आतेल्या सर्विस्तर अलेखापरिक्वित वितिय निष्कर्ष स्टॉक एक्स्चेंजेसच्या संकेतस्थळावर म्हणजेच www.bseindia.com जांजे www.nseindia.com वर उपलब्ध आहेत, तसेच ते कंपनीच्या संकेतस्थळावर म्हणजेच <u>www.abfrl.com</u> वर देखील उपलब्ध आहेत.

संचालक मंडळासाठी व त्यांच्यावतीने आदित्य बिर्ला फॅशन ॲण्ड रिटेल लिमिटेड

स्थळ : मुंबई तारीख: १८ में, २०२२

आशिष दिक्षीत व्यवस्थापकीय संचालक